

TCI INDUSTRIES LIMITED

Cont.: +91 9920054847
E-mail: tci@mtnl.net.in
Web: www.tciil.in

Ref. No.: TCIIL/BSE/023/24-25

Electronic Filing

June 21, 2024

To,

Listing Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001.

Security ID: TCIIND; Security Code: 532262.

Sub.: Newspaper Publication – Notice of 59th Annual General Meeting to be held on July 20, 2024.

Ma'am/ Dear Sir,

We are submitting herewith newspaper publication of the Notice of 59th Annual General Meeting to be held on Saturday, July 20, 2024, published today i.e. June 21, 2024 in the following newspapers:

- Active Times (English); and
- 2. Mumbai Lakshadeep (Regional language –Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

For TCI Industries Limited

Amit A. Chavan

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

Document Description Registered Agreement dated 29.12.1992, 14651992 made and executed between Ms. KK Builders And Aruna Anant Joshi

with respect to secured asset / mortgaged property was Office 1st floor, Bal Gopal Residency, B-WING, West, near Panchmukhi Hanuman Mandir, Godrej Hill, Beturkar Pada, Kalyan, Mumbai, Maharashtra 421301., Loan Account No. H405HHL0458894 have been lost/misplaced and are not traceable. Any person dealing with this document or claiming any right, title or interest on the property shall be null andvoid. If it is found by any person, then it is requested to inform/return on mentioned Contact No. Siddhesh Shelar - Regional Manager-Operations

Place: MUMBAI

Authorised Officer For Bajaj Housing Finance Ltd. Date: - 21 - JUNE-2024 Office at: 1st floor, Bal Gopal Residency, B-WING, West, near Panchmukhi Hanuman Mandir, Godrej Hill Beturkar Pada, Kalyan, Mumbai, Maharashtra 421301

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. Mr. Pankaj Anandji Gada stating that Flat No. B-26, 3rd Floor, Hindmata Cut-Piece Merchants Association Co-operative Housing Society Limited, Tata Mills Compound, Dr. Babasaheb Ambedkar Road, Hindmata. Dadar - East, Mumbai - 400014, adm. 756 Sq. ft. Carpet Area upon land bearing Cadastral Survey No. 8 Village - Dadar-Naigoan, Sub-District and District - Mumbai City belongs to Mr. Pankaj Anandji Gada on ownership basis vide Deed of Release Dated 02/11/2021 (Registration No. BBE-1/9687/2021 Dated 02/12/2021) executed between i) Mrs. Jayshree Mahendra Karani ii) Mrs. Hansa Mulchand Shah iii) Mrs Nutan Jayesh Gada as Releasors and Pankaj Anandji Gada as Releasee.

My client state that he is making this publication because Pushpaben Anandji Gada (mother of my client) is original owner of Flat hereof vide Allotment Letter Dated 26/08/1971 & Share Certificate No. 75 dated 28/06/2002 issued by Hindmata Cut-Piece Merchants Association Co-operative Housing Society Limited and Pushpaben Anandji Gada (mother of my client) has died leaving behind i) Anandji Manek Gada (Father of my client) her two sons ii) Jayesh Anandji Gada iii) Pankaj Anandji Gada and two married daughters iv) Mrs. Jayshree Mahendra Karani v) Mrs. Hansa Mulchand Shah as he only legal heirs. Then, Anandji Manek Gada died on 23/03/2012 and Jayesh Anandji Gada died on 02/03/2020 leaving behind his wife Mrs. Nutan Jayesh Gada and hence. Deed of Release Dated 02/11/2021 (Registration No. BBE-1/9687/2021 Dated 02/12/2021) executed between i) Mrs. Jayshree Mahendra Karani ii) Mrs. Hansa Mulchand Shah iii) Mrs. Nutan Jayesh Gada as Releasors and Pankaj Anandji Gada as Releasee and Share Certificate No. 75 dated 28/06/2002 transferred in the name of Mr. Pankaj Anandji Gada i.e. my client

My client state that there is no litigation and he is enjoying peaceful possession of the flat herein and he is sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s) having any claim, right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then, same known in writing to concerned Attorney at address stated herein below within a period of 7 days from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained Mumbai, Dated 21st day of June 2024

Adv. Ronak Kothari. F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor, Western Express Highway, Opp: Oberoi Mall, Goregaon (E), Mumbal - 400063, Mobile : + (91) 7021588381

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client, Mr. Jayesh Gordhandas Ganatra, is the Owner of Flat No. 102, First Floor, B Wing, Kesar Scion C H S Ltd; old Building No. 127, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 hereinafter referred to as "the Said Flat" which was transferred to his name vide a Registered Releasee Deed dated 28/01/2021 bearing Document Registration Serial No. - KRL-1/1885/2021 by the legal heirs of Mr. Babulal Shankarfal Thakkar who was the previous owner of the Said Flat. My Client says that there are no other Legal Heir/s of the deceased Mr. Babulal Shankarlal Thakkar who has been left out. My client further state that as per the Sale Agreement dated 08/07/2001, Mr. Babulal Shankarlal Thakkar had purchased the Old Flat No. 3532, Building No. 127, Vishal Pantnagar C H S Ltd; (erstwhile Society), Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400 075 hereinafter referred to as "the Old Flat" from Mr. V. B. Nalavde. My client further state that he has lost / misplaced the Documents pertaining to the Ownership of the Old Flat then owned by Mr. V. B. Nalavde. The Said Old Flat was demolished along with the entire old Building and upon Redevelopment the Said Flat has been allotted in lieu of the Old Flat vide a Registered Permanent Alternate Accommodation Agreement bearing Regsitration No. - KRL-1/14713/2019. My client further state that he intends to sell the flat to Mr. Dattu Daulatrao Ghule & Mrs. Sheetal Dattu Ghule. My Client hereby indemnify and undertake to keep indemnified save and harmless the Society, its Members and all the Managing Committee Members, the Purchasers herein, the Bankers or any Financial Institution providing the Loan, if any, and the subsequent Purchasers of the Said Flat for any claim by the legal heirs or any other person/s claiming through my client upon the selling of the said Flat and the Society transferring the Membership of the Said new Flat No. 102 in the name of the proposed buyers. That any claimant / objector / person / legal heirs / individual / firm / company having rights, title, interest, benefit, objection, claim or demand of any nature whatsoever in and upon in the said Flat by way of sale, transfer, contracts, Agreement, mortgage, charge, lien, legacy, assignment, trust, easement, exchange, inheritance, gift, succession, maintenance, occupation, possession or otherwise howsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 14 days of this Notice at - 29/848, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 otherwise if the said grievance of obstacles or objections raised by them after the expiry of said period of 14 days shall not be entertained. This notice is published for informing that my Client may enter into a Conveyance Deed in the name of the proposed buyers after the expiry of the said period of 14 days, failing which the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up or waived. If anyone has found the lost copy, please submit to the Advocate at the about mentioned address. NIMISH N. SAVLA

ce: Mumbai ate: 21-06-2024

(rci)

(Advocate, High Court, Bomba

TCI INDUSTRIES LIMITED

Regd. & Corp. Off.: N. A. Sawartt Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Cont.: +91 99200 54847 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tcil.in

AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 59th (Fifty Ninth) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Saturday, July 20, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

NOTICE OF 59[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

The Company has sent the 59th Annual Report including Notice of AGM on June 20, 2024 through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depositories in compliance with the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 & SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated May 12, 2020 & October 07, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred as "SEBI Circulars") and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations). The 59th Annual Report including Notice of AGM is available on the Company's Website at www.tciil.in and also on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and at www.evoting.nsdl.com.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) read with rules made thereunder and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, July 13, 2024 to Saturday, July 20, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system i.e. via remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) and the same is available at www.evoting.nsdl.com.

The remote e-voting period will commence on Wednesday, July 17, 2024 at 9:00 a.m. IST and will end on Friday, July 19, 2024 at 5:00 p.m. IST. During this period Members can select EVEN: 128911 to cast their vote electronically. The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM. Those Members, who are present at the AGM through VC / OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at the AGM.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on July 13, 2024, being the cut-off date for this purpose.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a Member after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date being, July 13, 2024, may obtain the User ID and password for e-voting by sending an e-mail request at evoting@nsdl.co.in. However, if a Member is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use the existing User ID and password for casting his/her

If a Member has not yet registered his/her email address with the Company Depositories, then please do so immediately as explained hereinbelow:

Physical By sending a request to the Company's Registrar & Transfer Agent, Holding Bigshare Services Pvt. Ltd. at: investor@bigshareonline.com by providing name of the Shareholder, folio number, scanned copy of the share certificate (front & back), PAN (self-attested scanned copy) for registering e-mail address and mobile number.

Demat By contacting Depository Participant (DP) and registering e-mail address Holding and mobile number in demat account, as per the process advised by DP.

Details of the process / method of casting votes by Members are included in the AGM Notice. Further, the Company has appointed Mrs. Chandanbala O. Mehta, Practicing Company Secretary, as Scrutinizer to scrutinize the e-voting/remote e-voting process prior to the AGM and during the AGM, in a fair and transparent manner.

In case of any queries related to remote e-voting, Members may refer to the Notice of the AGM and the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders at the Download section of https://www.evoting.nsdl.com or contact at 022 - 4886 7000 or send a request to evoting@nsdl.co.in. Members may also send an e-mail to the Company at tci@mtnl.net.in.

For TCI Industries Limited Amit A. Chavan Place: Mumbai Company Secretary & Date: June 20, 2024

ACTIVE TIMES

NOTICE OF LOSS OF SHARES OF | Regd. Off.: Cummins India Office CUMMINS INDIA LTD | Campus, Tower A 5th Floor, Survey No 21, Balewadi, Pune, Maharashtra-411045

as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Notice is hereby given that the following share certificates have been reported

Name of the holders	Folio No.	No. of shares (Rs.10 /-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Kalpana Gopal Shashi Gopal	K023325	150	S035571 SB034148	3700811 - 3700860 16924571 - 16924620 30105990 - 30106039
Place: Pune, D	ate: 21.0	6.2024	Kalpana	Gopal, Shashi Gopal

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that Mr. Vallabhbhai Ganeshbhai Jasolia and Mrs. Rekha Vallabhbhai Jasolia, are the Joint-owners of the property mentioned in the schedule hereinunder and Mr. Vallabhbhai Ganeshbhai Jasolia and Mrs. Rekha Vallabhbhai Jasolia have lost/misplaced the below mentioned original document:

1. Original Agreement for Sale Dated 17.01.1989 executed by and between M/s. Happy Home Estate Agency, (therein referred to as the Organiser) and Mr. Ravjibhai Virabhai Patel through his constituted attorney Mr. Himatbhai Ravjibhai Patel, (therein referred to as the Allotte), the said Organiser therein sold, assigned, transferred the property mentioned in the schedule hereinunder to the said Allotte therein.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the lost Original Agreement for Sale Dated 17.01.1989 mentioned above by way of possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL, T.P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samiti Marg. Borivali (West), Mumbai-400092, within 15 (Fifteen) days from the date hereof along with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by public Notice shall not be considered.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that Residential Premises on Ownership basis being Flat No.18, admeasuring 550 Sq. Ft. Built Up Area on the 5th Floor, in "F" Wing, of the Building known as "Ayodhya -Vrindavan (Haridas Nagar)", in the Society known as "Ayodhya Vrindavan (Haridas Nagar) Co-Operative Housing Society Limited" Situated at Haridas Nagar, Shimpoli Road, Borivali (West). Mumbai-400092, lying and being on piece and parcel of land bearing Plot No. 648, 649, 664-A, 665-A & 666 corresponding to C.T.S. No. 31, 52, 53, 60, 61, 61/1, 70, 75, 76, 79, 87, 106, 121 of Village Shimpoli, Taluka Borivali within the Registration District and Sub-District of Mumbai Sub-urban, along-with 05 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers 41 to 45 (both inclusive) recorded under Share Certificate No.9 issued by the "Ayodhya Vrindavan (Haridas Nagar) Co-Operative Housing Society Limited" bearing Registration No. MUM/WR/HSG/TC/14835/2010-11/2010 dated 03-09-2010.

Sd/- Mr. Nevil P. Chheda Place: Mumbai Date: 21/06/2024 Advocate High Court

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Auction Website: www.bankeauctionwizard.com.

Stressed Asset Management Branch 55/58, Ezra Street, 1st Floor, Yamuna Bhawan, Kolkata 700001 Email: samvkolkata@unionbankofindia.bank

or india

E-Auction Sale Notice of movable articles NPA A/c Syndicate Jewellers Pvt. Ltd.

Following movables articles/items were found during taking physical possession of the Immovable Secured Asset (Shop/ Unit at Parekh Market, Mumbai) under SARFAESI Act.

Brief List of Articles:-Weighting scale (3 Nos.), Lamps, SAFEs, Chairs, Tables, Sofa, Printers, Monitors,

Key Boards, AC Units, Ceiling Fan ABOVE ARTICLES/ ITEMS WILL BE SOLD THROUGH E-AUCTION ON 29.06.2024 BY BANK E-auction service provider: ANTARES SYSTEMS LTD.

Reserve Price: Rs.37,657/- (Rupees Thirty-seven Thousand Six Hundred Fifty-seven Only)

EMD Amount: Rs. 3,766/- (Rupees Three Thousand Seven Hundred Sixty-six only) to be deposited by 28.06.2024. Bank Account details:-

Account Number 547301980050000, Union Bank of India, IFS Code: UBIN0554731 GST Applicable as per Govt. Rules.

The intending purchasers after payment of the EMD have to register their name with the e-auction service provider Antares Systems Ltd. and obtain their user ID and password. The intending purchasers can take the assistance of the service provider in creation of login ID & password, uploading data, submitting bid and can also get training on e-auction free of cost.

For any auction process (participation / technical) related query please contact Mr.

Kushal Bose 9674758719. Email kushal.b@antaressystems.com Note: Articles/Assets are to be sold on "As is where is", "As is What is" and "whatever there is" condition, may not be of merchantable quality / completely answerable to their description therefore it is advisable that the prospective buyer should physically inspect the articles for identification / confirmation / satisfaction)

Bidder shall improve their offers in multiples of RS 1,000/- (Rupees One Thousand

Only) at the time of bidding in e-auction process. The movables articles/ items/ assets will be e-auctioned on 29.06.2024, on the website of M/s Antares Service Limited between 13.00 HRS to 15.00 HRS with auto time extension of 5 minutes each, till the sale is concluded/ closed.

The successful bidder/purchaser will have to deposit 100% of the price/bid amount inclusive of earnest money deposited, plus GST, immediately i.e., on the same day of eauction or not later than next working day and in default of such deposit, the EMD amount will be forfeited and the property/ assets shall be sold again.

The parties interested to inspect the movables articles/ items/ assets may do so on 27.06.2024 between 14:00 HRS and 16.00 HRS. Address for inspection, where goods are kept at Office Premises No. 307, 3rd floor at "Parekh Market" 39, Jagannath Shankar Sheth Road, Girgaum, Mumbai 400004. The parties participating in the auction should carry out proper due diligence before participating in the auction. Bank shall not be responsible in any way at a later date for any dispute regarding the property on any count.

Chief Manager /SAM Branch Kolkata / 9111013755 Date: 20.06.2024

ICICI BANK LTD

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and the registered share holder(s) thereof have applied for issue of duplicate share certificate(s).

Notice is hereby given that the company will proceed to issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection is received by the company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the company with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of duplicates thereof.

S. No Folio no Name Cert No Dist From Dist To Shares 1 | 1092328 | Nandita Ashok Khosla | 82203 | 23429301 | 23429900 | 600 Any person who has/have a claim in respect of the said certificate(s) should lodge his/her Itheir claim with all supporting documents with the company at its registered office. If no

valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this

notice, the company will proceed to issue Letter of Confirmation in lieu of duplicate share certificate(s) to the person listed above and no further claim would be entertained from any other person(s).

PUBLIC NOTICE

Nana Ramaji Sabale (died on 30-07-1997) and was member of SINHAGAD CO-OP HOUSING SOCIETY LTD., having address at 'A'Wing, 3rd Floor, Room No. 301, Bellasis Bridge Road, Tardeo, Mumbai - 400034, without making any nomination.

The society hereby invites claims & objections from the heir or heirs or other claimants. objector or objectors to the transfer of the said shares of the deceased members in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares of the deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for, transfer of shares of the deceased members in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bylaws of the society is available for inspection by the claim / objections, in the office of the society / with the Secretary of the society between 06:00 PM to 09:00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> For and on behalf of Sinhagad Co-op. Housing Society Ltd.,

Date: 22-06-2024 Place: Mumbai

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my clients viz. Giresh Ragesh Gandhi and Mr. Mahesh Ragesh Gandhi.

Whereas Girish Ragesh Gandhi, Mr. Mahesh Ragesh Gandhi & Ragesh Chotalal Gandhi has purchased Flat no. 003, Ground Floor, area admeasuring 546.63 Sq. ft., Carpet area i.e. equivalent to 50.78 Sq. Mtrs carpet, Wing D, in the building known as "Shreyas Apartment and society known as Shreyas C- D Wing CHSL, constructed on the Survey no. 1, 2 & 16 lying, being & situate at Village Achole Taluka Vasai, District Palghar, by Agreement for sale dated 15/10/2015 bearing document no. VSI6-5089-2015 from M/s. Shreyas Enterprises further mortgaged the captioned flat with Piramal Capital and Housing Finance Limited.

Whereas, Ragesh Chotalal Gandhi died intestate on 27/03/2023 and leaving behind his legal heirs namely- 1) Girish Ragesh Gandhi (Son), 2) Mr. Mahesh Ragesh Gandhi (Son).

If any person / anybody is having legal heir ship in the captioned Room or objection, claim, interest, dispute in the above said property/Room, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact on office Address:- 301, 3rd Floor, Matoshree Bldg., Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin-400602 with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 07 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

Dr. Suryakant Sambhu Bhosale (Advocate)

PUBLIC NOTICE

Friday 21 June 2024 **3**

" I, Pramila Kumari, have lost my Share certificate in Name of Pramila Kumari, for my Flat No. 402, Plot Nos 75, 76, 77, Gandhi Avenue CHS, Sector 44, Seawood (West), Navi Mumbai at somewhere near Seawood Station Mall. Please intimate at 9819190048 in case it is found by someone."

Place: Navi Mumbai Date: 21.06.2024

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SAUDAGAR ZAHARA MEHBOOB TO SAYYED ZAHIRA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ATIQUR RAHMAN TO SHAIKH ATIKUR REHMAN ABDUL REHMAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR DIVECHA TO AKSHAY ANIL DIVECHA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR MANILAL DIVECHA TO ANIL MANILAL DIVECHA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR DIVECHA TO PARUL ANIL DIVECHA AS PER **DOCUMENT**

I HAVE CHANGED MY NAME FROM HARSHAL ANILKUMAR DIVECHA TO HARSHAL ANIL DIVECHA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SUCHETARANI VIJAYKUMAR RAJPUT TO SUCHETA VIJAYKUMAR RAJPUT

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM JAGRUTI HITESHKUMAR JOSHI

TO JAGRUTI HITESH JOSHI AS

PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM HITESHKUMAR KANAIYALAL JOSHI TO HITESH KANAIYALAL JOSHI AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKRAJ MEHATA TO ASHOK MEHTA AS PER NIMESH DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM GUNWANTI ASHOKRAJ MEHATA TO GUNWANTI ASHOK MEHTA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM TAUSIF EQUBAL MOHAMMAD TAUSIF EQUBAL AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMAD ALI SHAIKH TO MOHAMMAD ALI MOHAMMAD ASLAM SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAYBHAI ISHWARBHAI DARJI TO VIJAY ISHWARBHAI DARJI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM JITTU KANJI SOLANKI TO JITU KANJI SOLANKI AS PER DOCUMENT.



BAJAJ HOUSING FINANCE LIMITED FINSE V Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014,

Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

POSSESSION NOTICE U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
Branch: MUMBAI (LAN No. 405HSLEQ270237 and 405TSHET859380) 1.KARUNAPATI DUBEY (Borrower) 2. SUMITA KARUNAPATI DUBEY	All That Piece And Parcel Of The Non- agricultural Property Described As: Flat No. A-303, 3rd Floor, Arihant Amber, Survey No.2, Hissa No 5b, Village Koynavele, Taluka- Panvel, District -Raigad, Navi Mumbai, Maharashtra- 410208	Rs. 30,07,327/- (Rupees Thirty Lac Se Three Hundred Twent	17.06.2024 ven Thousand y Seven Only)
(Co-Borrower) Both At 201, BASANT	PRAJAPATI, PHASE 1, PLOT 12, SEC 5, KHARGHA	AR, NAVI MUMBAI-4102	10
Date: 21.06. 2024 Place:- RA	IGAD Authorized Officer	Bajaj Housing Fina	nce Limited

The Panvel Co-op Urban Bank Ltd Panvel

471 Kapad Bajar, Tilak Road, Panvel

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) (As per Security Interest Enforcement Rules, 2002)

I Mr. Nitin Jivan Patil Chief Executive Officer, The Panyel Co-op Urban Bank Ltd as an authorized officer of the Bank, Under the Securitization and Reconstruction of financial Assets And Enforcement to security Interest Act, 2002 and in exercise of powers confirmed under section 13 (2) and Rule 9 of the Security Interest Enforcement Rules, 2002, issued Demand Notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s).

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 9 of the Security Interest Enforcement) Rules, 2002, on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ ies and any

Sr. No	Name of The Borrower/ mortgagor/guarantor (Owner of the property)	Description of the property mortgaged	Date of demand notice	Date of affixture of possession notice	Amount outstanding as on the date of demand notice.(Rs.)
1	(Borrower), Mr.Sushil Jagannath Patil(Guarantor), Mr. Kiran Haldhar Patil (Guarantor),	Flat No. B-101, B wing, First Floor, Matru Chhaya Complex CHS Itd, Area – 1142 sq. ft. CTS No. 1191 and CTS NO. 1191/1, at Panvel, Taluka – Panvel, Dist – Raigad. In the name of Balaram Krushna Patil	15.03.2024	18/06/2024 (Symbolic)	RS. 18,77,783/- (Rupees Eighteen Lakhs Seventy Seven Thousand Seven Hundred and Eighty Three only) as on 29.02.2024 Plus further interest from 01.12.2020 to 31.05.2023 Rs. 6,30,952/- (Rupees Six Lakhs Thirty Thousand Nine Hundred and Fifty Two Only) and further interest from 01.03.2024
2	(Borrower), Mr. Rohit Gajanan Jitekar (Proprietor),	Grampanchayat Dapoli, Malmatta Kramank 45/2B, Area – 558 Sq. Ft, Village Dapoli, Tal. Panvel, Dist. Raigad in the name of Rohit Gajanan Jitekar	18.04.2024	18/06/2024 (Symbolic)	Rs. 24,94,766/- (Rupees Twenty Four Lakhs Ninety Four Thousand Seven Hundred and Sixty Six Only) as on 31.03.2024 with further interest from 01.04.2024
3	Chitale, (Borrower), Mrs. Malti Madhukar Chitale, (Borrower), Mrs. Anita	Chitale And Mrs. Malti	04.05.2024	18/06/2024 (Symbolic)	Rs. 6,25,295/- (Rupees Six Lakh Twenty Five Thousand Two Hundred Ninety Five

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets Date: 18.06.2024

Mr. Arun Chintamani Madhukar Chitale, Area – 421

Kamble, (Guarantor)

Place: Panvel

Compliance Officer

Authorised Officer The Panvel Co-op Urban Bank Ltd

Only) as on

30.04.2024 with

further interest from

01.05.2024

INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED Regd. Office: - Unit No. 305, 3rd Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri- Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093. Email: - connect@indostarhfc.com

CIN Number: - U65990MH2016PTC271587 Notice under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and **Enforcement of Security Interest Act, 2002**

INDOSTAR INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED has sanctioned home loan/mortgage loan/construction loan to the following borrowers against mortgage of residential premises. The repayment of the said loans were irregular and the

accounts are finally classified as Non-Performing Asset in accordance with directions and guidelines of National Housing INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED has therefore invoked its rights and issued a notice under section 13(2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrowers to repay the total outstanding mentioned against respective borrowers within 60 days from the date of the demand notice. The following borrowers are hereby called upon by this publication to pay the total dues mentioned against them plus further charges & interest accrued till payment within 60

days from the date of the said demand notice, failing which IHFPL shall resort to all or any of the legal rights to take possession of the properties, dispose/sale it and adjust the proceeds against the outstanding amount. The borrowers are also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the properties. Sr. Location/ Name of Borrower/ Date of Amount as per Description of property

No.	Loan Account Number	Co-Borrowers/ Guarantor	Demand Notice Sent	Demand Notice	
1	MUMBAI VIRAR LNVIROHL- 08210018238	ALIM RABBANI SHEAKH (BORROWER), AMINA RABBANI SHAIKH (CO- BORROWER), JUBER RABBANI SHAIKH (CO- BORROWER)	14-Jun-2024		All That Piece And Parcel Of The Property Bearing Flat No - A/401, Area Admeasuring 350 Sq. Ft., In "a" Wing, On 4th Floor, In Building No - 01, Type B1, In Building Known As "jay Maa Residency" In Complex Name As "pawan Vihar Complex", Constructed On Land Bearing Gat No 19a, Situated In Nagzari, Takula & District Palghar - 401405 Which Is Bounded As Under_ East: D Wing, West: Bunglow, North: Open Plot, South: Internal Road
2	BOISAR LNBOSOHL- 12230038297	RAJESH KUMAR YADAV (BORROWER), JYOTI RAMPRASAD YADAV (CO- BORROWER)	14-Jun-2024	Rs.14,64,808/- (Rupees Fourteen Lakh Sixty Four Thousand Eight Hundred Eight Only)	All That Piece And Parcel of The Property Residential Flat No - 305, On The 3rd Floor, F Wing, Admeasuring 36.26 Sq. Ft. Carpet Area + 4.85 Sq. Ft. Balcony Area + 0.68 Sq. Ft. C. B. Area, Building No. 5 Known As "sapphire Enlcave", Situated And Constructed On Land Bearing Survey/gut No. 31 And Survey/gut No. 30/2, Lying Being And Situated At Village Dhansar, Taluka Palghar, District Palghar, Within The Area Of Registration And Sub-Registration District Of Palghar Which Is Bounded As Under_East: C Wing / Open Space, West: U/c Bldg. / Open Plot, North: Open Plot / Open Plot, South: Road / Flat No. 308
3	MUMBAI KALYAN LNKALOHL- 11210020058	DURGESH DINESH GUPTA (BORROWER), NILESH DINESH GUPTA (CO- BORROWER), CHHAYA DINESH GUPTA (CO- BORROWER)	14-Jun-2024	Rs.7,67,867/- (Rupees Seven Lakh Sixty Seven Thousand Eight Hundred Sixty Seven Only)	All That Piece And Parcel of The Property Bearing Residential Flat No - 309, Area Admeasuring 450 Sq. Feet., i.e. 41. 82 Sq. Mtrs., Built - Up Area, On 3rd Floor, In Building Known As "hindustan Complex", Constructed On Land Bearing Survey No - 16/2a, Situated At Village - Shelar, Taluka - Bhiwandi, District - Thane Which Is Bounded As Under_east: Dream Apt, West: Chawl, North: Ware House, South: Magic Apt
4	BOISAR LNBOS0HL- 05220024816	TRUPTESH NARESH BHANDARI (BORROWER), MINAKSHI TRUPTESH BHANDARI (CO- BORROWER)	14-Jun-2024	Rs.8,36,581/- (Rupees Eight Lakh Thirty Six Thousand Five Hundred Eighty One Only)	All That Piece And Parcel of The Property Bearing Residential House No. 4344 (B), Area 180.00 Sq. Ft., Lying Being And Situated At Village - Mahim, Tal And Dist. Palghar. Which Is Bounded As Under_east: Internal Road, West: Santosh Banglow, North: Sanju Banglow, South: Open Plot
	e: - 21.06.2024 ce:- Mumbai				sd/- Authorised Officer IndoStar Home Finance Private Limited

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

याद्वारे नोटीस दिली जात आहे की श्रीमर्त सनीता वॉल्टर लोपेस यांच्या नावाने आनंद नगर, वसई पश्चिम जि. पालघर ४०१ २०२ येथे असलेल्या गीता भवन सहकारी गहनिर्माण संस्थेच्या ५६ ते ६० समभागांसाठी ५ (पाच समभागांसाठी १२ क्रमांकाचे शेअर प्रमाणपत्र हरवल्याची नोंद केली गेली आहे आणि तिच्याद्वारे डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे ही सचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचा कालावधीत डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यांसाठी सोसायटी याद्वारे दावे किंवा हरकती (लिखित स्वरूपात) आमंत्रित करते. जर या कालावधीत कोणतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सोसायटी . डप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास स्वतंत्र असेल आणि सोसायटीच्य उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने व्यवहार केला जाईल. गीता भवन को ऑप हाऊसिंग सोसायटी

लि.च्या वतीने आणि त्यांच्या वतीने

अध्यक्ष / मा. सचिव

तारीख: २०/०६/२०२४

ठिकाण : वसई

थे सूचना देण्यात येत आहे की, खोली क्र.४, क्षेत्रफ १५ चौ.मी., चारकोप(१) उज्वल भविष्य कोहौसोलि लॉट क्र.४५०, सेक्टर क्र.४, चारकोप, कांदिवर (पश्चिम), मुंबई-४०००६७, एम.सी.जी.एम.चे महापालिका आर/सी वॉर्ड, गाव कांदिवली, तालुक गोरिवली या जागेबाबत म्हाडाद्वारे माझे अशील **र्श्र** दीपक सिताराम पाडावे यांच्या नावे वितरीत म . बाटपपत्र/प्रस्ताव पत्र आणि म्हाडाची सर्व कागदपत्रे पावत्यासह पासबूक त्यांच्याकडून हरवले आहे. याबाबत बृहन्मुंबई पोलीस/चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे क्रार क्र.**६६६२४-२०२४** दिनांक १९.०६.२०२४ रोर्ज नोंट करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीम नापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दाव किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्ता ॲंड. उमेश व्ही. जाधव यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसोलि सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई

जाहीर सूचना

गाड्या अशिलांच्या निर्देशनानसार सर्वसामान्य जनतेस

सही/-श्री. उमेश वी. जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक: २१.०६.२०२४

४०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत

संपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की, मुळ वाटपपत्र/प्रस्ताव पत्र आणि म्हाडाची सर्व कागदपत्रे

ावत्यासह पासबूक हरवले आहे आणि त्याकरिता त्यां

आक्षेप त्याग केलेले आहेत.

PUBLIC NOTICE

Salim Durani & Mrs. Nazira Salim Durani are owner of Flat No. 7, on 2nd Floor Balmad CHS. Ltd. situated at Maratha Mandir Marg, Mumbai Central, Mumbai-8, they expired or 20.02.2002 & 28.03.2016 respectively. Mr. Yunus Salim Durani & Wasim Salim Duran has approached Society Office to transfer the shares in their name as per nomination form submitted in Society office. The Society hereby invites claims or objections from other neir/s or claimant's or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support claim. objection. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member the manner they deem fit.

For & On Behalf of Balmad CHS LTD.

Date: 21/06/2024 Place : Mumbai Secretary

सूचना

मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून नाही. दाव्याची पूर्तता त्याच्या झाली नाही परिणामाबद्दल मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी

आवश्यक ती चौकशी करावी.

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरोब्रम आयटी पार्क बीर इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०१४. शाखा कार्यालय: ७वा मजल प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा वेलफेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत. ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर मे. बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसीनेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाळी नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप् तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार है वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमध् ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालीत स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर नमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील

व्याज जमा करावे.			
कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखा: मुंबई, (कर्ज क्र.: ४०५एचएसएलईक्यु२७०२३७ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.ए-३०३, ३रा मजला,	२० मार्च, २०२४	१७.०६.२०२४
४०५टीएसएचईटी८५९३८०)	अरिहंत अंबर, सर्व्हे क्र.२, हिस्सा क्र.५बी, गाव कोयनावेले, तालुका	হ.३०,०७,३२७/ -	
१. करुणापती दुबे (कर्जदार),	पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र-४९०२०८.	(रुपये तीस लाख	
२. सुमिता करुणापती दुबे (सह-कर्जदार)		सात हजार तिनशे	
दोघांचा पत्ताः २०१, बसंत प्रजापती, फेझ-१, प्लॉट क्र.१२,		सत्तावीस फक्त)	
सेक्टर ५, खारघर, नवी मुंबई-४१०२१०.			
दिनांक: २१.०६.२०२४. ठिकाण: रायगड	पाधिकत अधिका	ी. बजाज हौसिंग फार	र्यनान्य लिमिटेड

प्रबास्तीन मॅन्युएल फर्नांडिस) या टिळक नगर र्गा सदन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, पत्ता: इमारत क्र.१०, टिळक नगर चेंबूर, मुंबई-४०००८९ येथील सोसायटीच्य संयुक्त सदस्या होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील दुकान क्र.१६ मधील ५०% शेअर्सच्या धारक असून, यांचे २१.०९.२०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव भन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मृदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल. मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकार्व्दारे रीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीच प्रचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत कक्त मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी **स.९.०**०

जाहीर सूचना

(मा. सचिव) टिळक नगर दुर्गा सदन कोहौसोलि.करिता

PUBLIC NOTICE

ते स.१०.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई

Notice is hereby given to the general public at large that my clients are intending to develop mentioned in the Schedule hereunder written from its original owner as per revenue records i.e. **Smt. Bhanumati Mahadev Chikne**. As the said Owner as per revenue records is deceased her legal heirs as per Hindu Succession Act 1956 shall act as legal owners for due perfo rmance of necessary formalities. The legal heirs of Late Smt. Bhanumati Mahadev Chikne Are 1. Mr. Ganesh Mahadev Chikne, 2. Mr Santosh Mahadev Chikne, 3, Mr. Anand Mahadev Chikne, 4. Mrs. Malati Prabhakar Dhonde, . Mrs. Reshma Ravindra Nagap, 6. Mrs Reshma Laxman Wangad And 7. Mrs. Lata Mahesh Pawar, (hereinafter referred to as the

Any person or persons claiming any right title, interest or claim in the said property or any part thereof by way of sale, exchang mortgage, lease, gift, trust, inheritance, bequeath, lien, easement, succession or otherwise in any manner howsoever is / are hereby red uired to communicate the same in writing along with documentary evidence to support their claim to the undersigned at the address mentioned below, within fifteen (15) days from date of publication of this notice as otherwise the development of the said right, title and interest in respect of the property mentioned nereunder shall be completed without any reference or regard to any such claim or int erest, which shall be deemed to have been waived off and/or abandoned with notice and such claim/s will not be enforceable / binding on my clients and the title of the owners shall

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All undivided right, share and interest in all that pieces or parcels of land and ground totally admeasuring approximately 772.9 sq. mt. Together with structures standing thereor as per property card, bearing C.T.S No. 563, 563/1 to 563/29 Survey No. 376(pt.), Village Malad (South), Taluka - Borivali, lying and situated at Jakeria Road, Near Municipal School, Malad (West), Mumbai - 400064, known as "CHIKNE NIWAS" and Bounded as under:

On or towards East : CTS. No. 564 On or towards West : CTS. No. 562 On or towards North: Road

SD/- ADV. ABHISHEK SINGH 203, Second Floor, Dreamsville, Vasant Shirish CHSL, Opp Shinde Shoes, Near Bank of Maharashtra, Maharashtra Lane, Off L. T. Road, Borivali West, Mumbai - 400 092. Date: 21.06.2024

ठिकाण: मुंबई



युनिटी स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड नोंद. कार्या : बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**, नोंदणीकृत कार्यालयः **बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली–१९००५**७ आणि कॉपेरिट कार्यालयः **५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई–४०००९८ वे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुर** तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, स्वाक्षरीकर्त्यांनी सदरे कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांन गप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे.

दिरार/सह-कर्जदार/तारणकर्ता/ मेनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक श्रीमती रिटा धर्मेश वेद (कर्जदार/ गकत्यी) श्री. धर्मेश प्रताप शिन्हा वेद इ-कर्जदार/तारणकर्ता) र्ज खाते क्र. २३३०७०००००००८)	मागणी सूचना दिनांक व थकबाकी २४.०४.२०२३ इ.२९,४२,९६७.२० (रुपये एकवीस लाख बेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट आणि पैसे बीस फक्त)	स्थावर मालमत्तेचे तपशील श्रीमती रिटा धर्मेश वेद व श्री. धर्मेश प्रताप शिन्हा वेद यांच्या मालकीचे पलंट क्र.६०१, ६वा मजला, इमारत बी२, श्री हरी रेसिडेन्सी, सर्व्हॅ/गट क्र.८७, हिस्सा क्र.१, गाव डायधर, कत्याण-शिळ रोड, गरुकुल शाळेजवल, दत्त मंदिरा समोर, नारायण शेट पाटील रोड, कत्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लंट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जांगेचे सर्व भाग व खंड.	ताबा दिनांक ताबा प्रकार १९.०६.२०२४ सांकेतिक ताबा
श्रीमती रिटा धर्मेश वेद (कर्जदार/ गकत्यां) श्री. धर्मेश प्रताप शिन्हा वेद इ-कर्जदार/तारणकर्ता) र्ज खाते क्र.	२४.०४.२०२३ रु.२१,४२,९६७.२० (रुपये एकवीस लाख बेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट आणि	मालकीचे फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, इमारत बी२, श्री हरी रेसिडेन्सी, सर्व्हॅ/गट क्र.८७, हिस्सा क्र.१, गाव डायघर, कल्याण-शिळ रोड, गरुकुल शाळेजवल, दत्त मंदिरा समोर, नारायण ग्रेट पाटील रोड, कल्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लंट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	१९.०६.२०२१ सांकेतिक
गकत्यां) श्री. धर्मेश प्रताप शिन्हा वेद ह-कर्जदार/तारणकर्ता) र्ज खाते क्र.	रु.२१,४२,९६७.२० (रुपये एकवीस लाख बेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट आणि	मालकीचे फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, इमारत बी२, श्री हरी रेसिडेन्सी, सर्व्हॅ/गट क्र.८७, हिस्सा क्र.१, गाव डायघर, कल्याण-शिळ रोड, गरुकुल शाळेजवल, दत्त मंदिरा समोर, नारायण ग्रेट पाटील रोड, कल्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लंट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	सांकेतिक
श्री. धर्मेश प्रताप शिन्हा वेद ह–कर्जदार/तारणकर्ता) र्ज खाते क्र.	(रुपये एकवीस लाख बेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट आणि	रेसिडेन्सी, सल्हें/गट क्र.८७, हिस्सा क्र.१, गाव डायघर, कल्याण-शिळ रोड, गरुकुल शाळेजवल, दत्त मंदिरा समोर, नारायण शेट पाटील रोड, कल्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे–४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ प्लंट क्षेत्र ३२.८९ ची.मी. कार्पेट आणि संलग्न वाल्कनी ४.०९ ची.मी. येथील जागेचे सर्व	
ह-कर्जदार/तारणकर्ता) र्ज खाते क्र.	बेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट आणि	कल्याण-शिळ रोड, गरुकुल शाळेजवल, दत्त मंदिरा समोर, नारायण शेट पाटील रोड, कल्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लॅट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	ताबा
र्ज खाते क्र.	नऊशे सदुसष्ट आणि	नारायण शेट पाटील रोड, कल्याण (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लॅट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	
		ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ फ्लॅट क्षेत्र ३२.८९ चौ.मी. कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	
२३३०७००००००)	पैसे वीस फक्त)	कार्पेट आणि संलग्न बाल्कनी ४.०९ चौ.मी. येथील जागेचे सर्व	
		I	
		som a riv	
		माग व खड.	
		इमारतीमधील प्लॉटच्या चतुसिमा (तारण करारनामानुसार):	
		पुर्वेस: रस्ता; पश्चिमेस: बलीतम पाटील व श्री. शिवनाथ	
		पाटील यांची मालमत्ता ; दक्षिणेस: श्री. अभिमान पाटील यांची	
		मालमत्ता; उत्तरेस: श्री. मंगलय पाटील यांची मालमत्ता.	
श्री. नवनाथ किसन कापसे	0८.१२.२०२२	श्री. नवनाथ किसन कापसे यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.२०३,	१९.०६.२०२१
र्जदार/तारणकर्ता)	रु.४,८८,३६५.९७	बी विंग, २रा मजला, चंद्रेश नर्मदा, सर्व्हे क्र.२३२, हिस्सा	सांकेतिक
श्रीमती विमल नवनाथ कापसे	(रुपये चार लाख	क्र.१, सर्व्हे क्र.२३३, हिस्सा क्र.३, सर्व्हे क्र.१०२, हिस्सा	ताबा
मिनदार)	अठ्ठ्याऐंशी हजार	क्र.६, सर्व्हे क्र.२३२, हिस्सा क्र.२बी, गाव निळजे, तालुका	
र्ज खाते क्र.	तिनशे पासष्ट आणि	कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०४, क्षेत्रफळ ४९५ चौ.फु.	
(30870000008)	पैसे सत्त्याण्णव	बिल्टअप क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड.	
	फक्त)	इमारतीमधील फ्लॅटच्या चतुसिमा (साईट भेटीनुसार): पुर्वेस:	
		कासा रिओ पलावा सिटी; पश्चिमेस: गार्डन एरिया व चंद्रेश	
		नर्मदा इमारतीची ई विंग; उत्तरेस: चंद्रेश नर्मदा इमारतीची सी	
		ॲण्ड डी विंग व कासा रिओ पलावा सिटी; दक्षिणेस: चंद्रेश	
		गोधावरी इमारत.	
3 8 1	र्गदार/तारणकर्ता) श्रीमती विमल नवनाथ कापसे मेनदार) तें खाते क्र. १३०४२००००००८)	र्मदार/तारणकर्ता) श्रीमती विमल नवनाथ कापसे मेनदार) सेनदार) के खाते क्र. (३०४२०००००००८) के स.स्टाण्णव फक्त)	पटील यांची मालमता; दक्षिणेस: श्री. अभिमान पाटील यांची मालमता; उत्तरेसा: श्री. मंगलय पाटील यांची मालमता; उत्तरेसा: श्री. मंगलय पाटील यांची मालमता. अति. नवनाथ किसन कापसे कि.स. का.स. का.स. सल्टें क्र.२३२, हिस्सा क्र.१ सल्टें क्र.२३२, हिस्सा क्र.१ सल्टें क्र.२३२, हिस्सा क्र.१ सल्टें क्र.२३२, हिस्सा क्र.१ सल्टें क्र.२३२, हिस्सा क्र.१३२ हिस्सा क्र.२३२, हिस्सा क्र.१३२ हिस्सा क्र.२३२, हिस्सा क्र.२३२२, हिस्सा क्र.२३२२, हिस्सा क्र.२३२२, हिस्सा क्र.२३२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२

यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्या

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.३०५, ३रा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट ॲव्हेन्यु, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. ई-मेल: connect@indostarhfc.com, सीआयएन: यु६५९९०एमएच२०१६पीटीसी२७१५८७



सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी खालील कर्जदारांना निवासी जागेच्या तारणा समोर गृहकर्ज/तारण . कर्ज/बांधकाम कर्ज मंजुर केले होते. सदर कर्जाचा भरणा अनियमित आहे आणि त्यांचे खाते राष्ट्रीय हौसिंग बँक/ आरबीआयद्वारे दिलेल्या निर्देशनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले.

<mark>इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड</mark> यांनी सदर सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचन वितरीत केली आणि त्यानुसार सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित कर्जदारांना एकूण थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविण्यात आले होते. खालील कर्जदारांना कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचनेच्या तारखेपासू-६० दिवसात एकूण देय रक्कम तसेच लागू असलेले सर्व शुल्क व व्याज जमा करावे. अन्यथा **आयएचएफपीएल** यांच्याकडून मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अधिकारासह कारवाई केली जाईल आणि थकबाकी रक्कम तजवीज करण्याच्या प्रक्रियेत मालमत्तेची विक्री केली जाईल.

कर्जदारांना मालमत्तेचे मालकीत्वावरील तृतीय पक्ष अधिकार करण्यापासून रोखण्यात येत आहे.

		8			
अ.	ठिकाण/कर्ज	कर्जदार/	मागणी सूचना	मागणी सूचनेनुसार	मागणी सूचनेनुसार देय रक्कम
क्र.	खाते क्रमांक	सहकर्जदार/	पाठविण्याची	देय रक्कम	
		जामिनदाराचे नाव	तारीख		
?	मुंबई विरार	अलिम रब्बानी शेख	१४ जून,	रु.७,२७,८९६/-	फ्लॅट क्र.ए/४०१, क्षेत्रफळ ३५० चौ.फु., ए विंग,
	LNVIR0HL-	(कर्जदार), अमिना	7078	(रुपये सात लाख	४था मजला, इमारत क्र.०१, टाईप बी१, जय मॉ
	08210018238	रब्बानी शेख (सह-		सत्तावीस हजार	रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, पवन विहार कॉम्प्लेक्स
		कर्जदार), जुबेर		आठशे शहाण्णव	म्हणून नामे कॉम्प्लेक्स, जमीन गट क्र.१९ए, नागझरी,
		रब्बानी शेख (सह-		फक्त)	तालुका व जिल्हा पालघर-४०१४०५ येथील
		कर्जदार)			मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: डी
					विंग ; पश्चिम: बंगला ; उत्तर: मोकळी जागा ; दक्षिण:
					आतील रस्ता.
7	बोईसर	राजेश कुमार यादव	१४ जून,	रु.१४,६४,८०८/-	फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, एफ विंग, क्षेत्रफळ
	LNBOS0HL-	(कर्जदार), ज्योती	7078	(रुपये चौदा लाख	३६.२६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र + ४.८५ चौ.फु. बाल्कनी
	12230038297	रामप्रसाद यादव		चौसष्ट हजार	क्षेत्र + ०.६८ चौ.फु. सी.बी. क्षेत्र, सफायर एन्क्लेव्ह
		(सह-कर्जदार)		आठशे आठ	म्हणून ज्ञात इमारत क्र.५, जमीन सर्व्हे/गट क्र.३१ व
				फक्त)	सर्व्हे/गट क्र.३०/२, गाव धान्सर, तालुका पालघर,
					जिल्हा पालघर, नोंदणी व उप-नोंदणी जिल्हा पालघर
					क्षेत्राच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व
					खंड. चतुसिमाः पुर्व: सी विंग/मोकळी जागा;
					पश्चिम: इमारत/मोकळी जागा; उत्तर: मोकळी
					जागा/मोकळे प्लॉट; दक्षिण: रस्ता/फ्लॅट क्र.३०८.
3	मुंबई कल्याण	दुर्गेश दिनेश गुप्ता	१४ जून,	<i>₹.७,६७,८६७/−</i>	फ्लॅट क्र.३०९, क्षेत्रफळ ४५० चौ.फु. अर्थात ४१.८२
	LNKAL0HL-	(कर्जदार), निलेश	7078	(रुपये सात लाख	चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, हिंदुस्तान
	11210020058	दिनेश गुप्ता (सह-		सदुसष्ट हजार	कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१६/
		कर्जदार), छाया		आठशे सदुसष्ट	२ए, गाव शेलार, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे
		दिनेश गुप्ता (सह-		फक्त)	येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व:
		कर्जदार)			ड्रिम अपार्ट. ; पश्चिम: चाळ ; उत्तर: वेअर हाऊस ;
					दक्षिण: मॅजिक अपार्ट
8	बोईसर	तृप्तेश नरेश भंडारी	१४ जून,	रु.८,३६,५८१/-	निवासी घर क्र.४३४४(बी), क्षेत्रफळ १८०.००
	LNBOS0HL-	(कर्जदार),	5058	(रुपये आठ लाख	चौ.फु., गाव माहिम, तालुका व जिल्हा पालघर
	05220024816	मिनाक्षी तृप्तेश		छत्तीस हजार	येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व:
		भंडारी (सह-		पाचशे एक्याऐंशी	आतील रस्ता ; पश्चिम: संतोष बंगला ; उत्तर: संजू

एशियन पेन्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६ए, शांतीनगर, सांताक्रुझ पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५५. दूर.:६२१८१००० थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद प्रतिभुतींकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर धारकांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

तर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, अन्यथा पृढील कोणतीही सूचना न देता दय्यम प्रमाणपत्र वितरणार्च

Alarai arail de aver			
भागधारक व संयुक्त	प्रतिभुती प्रकार	प्रतिभुती	अनुक्रमांक
धारकाचे नाव, असल्यास	व दर्शनी मुल्य	संख्या	
जगजिवन हंसराज उदेशी	समभाग - रु.१ दराने	५९४०/-	१६८६०७१ ते १६९२०१०
	फोलिओ क्र.एएनजे००१९२०		एकूण भाग ५९४०
			धारक/अर्जदारांची ना
ठिकाण: मुंबई			श्रीमती फाल्गुनी भरत आश

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड

श्रीमती राजेश्री प्रदीप कुमार अवलानी

नोंदणीकृत कार्यालयः १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा[´]देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. कॉर्पोरेट कार्यालय: बी-६०३-ए, कालेदोनिया, सहार रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. त्र.:०२२-६६१३९९९९ँ, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com

टपाल मतदान सूचना (कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० व २२ अन्वये)

दिनांक: २१.०६.२०२४

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कार्यदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि कलम १९० च्या तरतुर्दीनुसार आणि इतर सर्व लागू तरतुदी, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व २२ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ च्या नियम ४४ (लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए) (यापुढे सदर एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा (आयसीएसआय) वितरीत सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार टपाल मतदान सूचनेत नमुद विशेष ठरावांवर रिमोट ई-वोटिंगने (रिमोट ई-वोटिंग) टपाल मतदान प्रक्रियेमार्फत मंजूर करावयाचे नियोजित आहे. स्पष्टीकरण अहवालासह नियोजित ठराव कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०२ च्या तरतुदीनुसा

त्यातील सत्य बाबी व कारणे नमुद केलेले येथे जोडपत्र म्हणून देण्यात आले आहे. टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता मंडळाने तपासणीस म्हणून मे. भुवनेश बन्सल ॲण्ड असोसिएट्सचे मालक, सीएस भुवनेश बन्सल, कंपनी सचिव, मुंबई (एफसीएस क्र.६५२६/सीपी क्र.९०८९) यांची नियुक्ती केली आहे. कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिंटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंगची प्रक्रिया सदर टपाल मतदान सूचनेच्या टीपमध्ये नमुद आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे मत विद्युत स्वरुपात देण्यासाठी टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपुर्वक

शुक्रवार, दिनांक १४ जून, २०२४ अर्थात नोंद तारखेला कंपनीची भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग कालावधी **शुक्रवार, २१ जून, २**०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि **शनिवार, २० जुलै, २०२४** रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता सही/-प्रिया शादिजा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठेकाणः मुंबई सदस्यत्व क्र.ए७२५४९ दिनांकः २० जून, २०२४



टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९६५पीएलसी३३८९८५ नोंद. व कॉर्प कार्यालय: एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा अग्रिशमन केंद्राजवळ, कुलाबा, मुंबई-४००००५. दूर.:+९१-९९२००५४८४७, ई-मेल: tci@mtnl.net.in, ेवेबसाईट: www.tciil.in

५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ५९वी (एकोणसाठावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार, २० जुलै, २०२४ रोजी स.११.००वा. (भाप्रवे**) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

एजीएमच्या सूचनेसह ५९वे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा

डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना सहकार मंत्रालयाद्वारे (यापुढे सदर एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) चे नियम ४४ आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२० व ०७ ऑक्टोबर, २०२३ (यापुढे परिपत्रके) नुसार दिनाक २० जून, २०२४ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आल आहे. ५९वे वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.tciil.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार एजीएमनिमित्त श**निवार, १३ जुलै, २०२४ ते शनिवार,** २० **जुलै, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट)** पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, वेळेवेळी सुधारितप्रमाणे आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मतदान करण्याची सुविधा देण्याची तरतुद करीत आहेत आणि ते www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी **बुधवार, १७ जुलै, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे**) प्रारंभ होईल आणि **शुक्रवार, १९ जुलै, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)** समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना EVEN: 128911 निवड करून विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

र्जीएममध्ये विद्युत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये जे सदस्य उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगमार्फत ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा असे करण्यास रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचे अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

निश्चित तारीख अर्थात **१३ जुलै, २०२४** रोजी कंपनीच्या पुर्णपणे भरणा केलेल्या समभाग भांडवलात त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद दिनांक अर्थात १३ जुलै, २०२४ ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे आणि एजीएमच्या सूचनेनंतर भागधारणा घेतली आहे त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील			
प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या सूचना पाहाव्यात.			
वास्तविक भागधारणा	कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस		
	प्रायव्हेट लिमिटेड यांना investor@bigshareonline.com		
	ई-मेलवर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची		
	स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत		
	स्कॅन प्रत) तरतूद करून पाठवावी.		
डिमॅट भागधारणा	तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल		
	व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी		
	सहभागीटारास (डीपी) संपर्क करावा		

सदस्याद्वारे मत देण्याची प्रक्रिया व पद्धतीचे तपशील एजीएम सूचनेत समाविष्ट आहे. लक्ष द्या. पुढे, कंपनीने एजीएमच्या अगोदर आणि एजीएम दरम्यान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई-व्होटिंग/रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी कार्यरत कंपनी सचिव श्रीमती चंदनबाला ओ. मेहता यांची तपासनीसकर्त्या म्हणून नियुक्ती केली आहे.

जर रिमोट ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.०२२-४८८६ ७००० किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी. सदस्यांनी कंपनीकडे tci@mtnl.net.in वरही ई-मेल पाठवावे.

दिनांक: २० जून, २०२४ ठिकाण: मुंबई

सही / - प्राधिकृत अधिक

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडकरि

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

V:? व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंद. कार्या.: ५वा मजला, डीजीपी हाऊस, ८८ सी, जुना प्रभादेवी रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००२५. सीआयएन:एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४, दूरध्वनी:+९१-२२-६६५३९०००, फॅक्स:+९१-२२-६६५३९०८९, ई-मेल:investor-help@vipbags.com वेबसाईट:www.vipindustries.co.in

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१ नुसार दिनांक ५ मे, २०२२ रोजी टपाल मतदानामार्फत विशेष ठराव मंजुरीद्वारे सदस्यांकडून मान्यतेप्रमाणे नियम व अटीनुसार दिनांक ७ एप्रिल, २०२४ ते ६ एप्रिल, २०१९ पर्यंत ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्षा म्हणून भारताच्या अनिवासी असलेल्या कुमारी राधिका पिरामल यांच्या नियुक्तीसाठी कायद्याच्या कलम १९६ सहवाचिता अनुसुची ५ व अन्य इतर लागु तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे.

व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता दिनांक: २१ जून, २०२४ कंपनी सचिव व प्रमुख-विधी

जाहीर सूचना

श्री अशोक विश्वनाथ वडगे, वय ४५ वर्ष, स्टैंडर्ड चार्टर्ड बँकेच्या मागे, १२/१, गणेश भवन, लक्ष्मण नगर, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई- ४०००६०, यांनी स्वप्नसिद्धी को- ऑप हौसिंग **सोसायटी लि.** या संस्थेला दिनांक २५-५-२०२४ रोजी अर्ज केला की, **श्रीमती जिह्बाई पोपट ओगानिया** यांना एमएमआरडीए ने सोसायटीतील सदनिका क्रमांक १०६ वितरीत केली आहे. त्यासंबंधी माहिती, नकाशा क्र. ८, आयडी नं. ८२, गणेश नगर, टाटा पावर हाऊस, बोरीवली, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, दिनांक १८-३-२००५. घरगुती काही अडचणीमुळे श्रीमती जिहूबाई पोपट ओगानिया यांनी २३-८- २०१२ रोजी माझ्या नावे पावर ऑफ ॲटोनी केली आहे. या बद्दल कोणाचीही काही तक्रार असल्यास संस्थेला जाहिरात जाहीर केल्या तारखे पासून आठ दिवसांच्या आत कळविणे.

स्वप्नसिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. यांच्याकरिता आणि वतीने ठिकाण : मंबई सचिव दिनांक: 20-06-2024

पिरामल फार्मा लिमिटेड

Piramal

सीआयएन: ए२४२९७एमएच२०२०पीएलसी३३८५९२ नोंदणीकृत कार्यालयः तळमजला, पिरामल अनंता, अगस्त्य कॉपोरिट पार्क अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. **दुर.:**(९१-२२) ३८०२३०००/४०००, **फॅक्स**:(९१-२२) ३८०२३८८४, **ई-मेल**: shareholders.ppl@piramal.com वेबसाईटःwww.piramalpharma.com

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाकरिता नोंद तारखेची माहिती

सदस्यांना वास्तविक उपस्थितीशिवाय **व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम)** मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत **(एमसीए)** दिनांक ८ एप्रिल, २०२०, आणि या संदर्भात जारी केलेले त्यानंतरचे परिपत्रक, नवीनतम एक सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने ५ जानेवारी, २०२३ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ च्या परिपत्रकाद्वारे आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांद्वारे (सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्याची परवानगी सामान्य ठिकाणी दिली आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार आणि कंपनी कायदा २०१३ **(कायदा)** च्या आवश्यक तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ्डिस्क्लोजर रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ नुसार **एजीएम** घेण्याच्या सुचनेत नम् विषयावर विमर्ष करण्याकरिता **पिरामल फार्मा लिमिटेड (कंपनी)** ची **४थी** वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २६ जुलै, २०२४ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)

व्हीसी/ओएव्हीएममार्फत संचालित केले जाईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना, वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम), कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.piramalpharma.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत नमूद आहे आणि कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल

कंपनीद्वारे एजीएम सुचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मतदान प्रणालीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सदर सुविधा देण्यासाठी एनएसडीएल यांची सेवा नियुक्त केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेचा भाग असेल.

<u>अंतिम लाभांश देणे</u>

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.०.११/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.१० प्रती समभागाच्या अंतिम लाभांशाकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी 'नोंद दिनांक' म्हणून कंपनीने शुक्रवार, १२ जुलै, २०२४ निश्चित केली आहे, जे कंपनीच्या **४थ्या एजीएम**मध्ये घोषित केले जाईल

सेबीच्या १७ मे, २०२३ रोजीच्या मास्टर सर्कुलर आणि १७ जानेवारी, २०२४ च्या सेबीच्या निर्देशानुसार, रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटना एकत्रितपणे (परिपत्रक) म्हणून संबोधले जाते, १ एप्रिल, २०२४ पासून लाभांश केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमद्वारेच दिला जाऊ शकतो. त्यानुसार, हा लाभांश तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी, बँक खात्याच्या तपशिलांसह केवायसी तपशील कंपनीच्या रेकॉर्डमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. ज्या सदस्यांचे शेअर्स कंपनीच्या **पिरामल फार्मा लिमिटेड** एस्क्रो अकाउंट ('एस्क्रो अकाउंट') मध्ये पडलेले आहेत त्यांनी त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी **५ जुलै, २०२४** पूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांच्या शेअर्सवर दावा करावा. आवश्यक कागदपत्रे सादर करून कंपनी उक्त एस्क्रो खात्यातून समभागांवर दावा करण्याच्या महत्त्वाचा पुनरुचार करते, जे अयशस्वी झाल्यास. कंपनी लाभांश बँक खात्यात जमा करण्याच्या स्थितीत राहणार नाही. वरील अनुषंगाने, जर एस्क्रो खात्यातून शेअर्सवर दावा केला गेला नाही आणि रेकॉर्ड तारखेपूर्वी शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात जमा केला गेला, तर त्यावरील लाभांश कंपनी परत ठेवेल आणि शेअर्स झाल्यानंतरच एस्क्रो खात्यातून दावा केला आहे, ऱ्या बँक खात्यात जमा केला जाईल. या संदर्भात, ज्या भागधारकांचे शेअर्स एस्क्रो खात्यात पडलेले आहेत त्यांना एस्क्रो खात्यातून समभागांवर दावा करण्यासाठी संबंधित प्रक्रियेची माहिती देणारा एक स्वतंत्र संप्रेषण पाठवण्यात आला.

प्राप्तिकर कायदा, १९६१ (आयटी कायदा) च्या तरतुर्दीनुसार, १ एप्रिल, २०२० पासून फायनान्स ॲक्ट, २०२० च्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि वाचल्यानुसार, लाभांश दिलेला किंवा वितरित केला गेला. कंपनी भागधारकांच्या हातात करपात्र असेल. म्हणून, कंपनीने, लागू दराने भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे.

टीडीएस आवश्यकतांची पूर्तता सक्षम करण्यासाठी, सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांची निवासी स्थिती, पॅन आणि श्रेणी आयटी कायद्यानुसार त्यांच्या डीपीसह पूर्ण करा आणि/किंवा अद्ययावत करा किंवा शेअर्स कंपनी/आरटीए सोबत फिजिकल मोडमध्ये असतील तर **सोमवार, ५ जुलै, २०२४ रोजी सायं.६.००वा**. भाप्रवे किंवा त्यापूर्वी वरील कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह प्रथम नामांकित सदस्याने रीतसर स्वाक्षरी केलेली लेखी विनंती सादर करावे.

या संदर्भात भागधारकांना एक स्वतंत्र संप्रेषण पाठविण्यात आले होते ज्यात त्यांना लागू कर दरांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अवलंबल्या जाणाऱ्या संबंधित प्रक्रिया/ कागदपत्रे सादर केली होती. तपशीलवार कर दर आणि इतर दस्तऐवजांसह हा संवाद कंपनीच्या <u>https://www.piramalpharma.com/shareholder-infor-</u> mation वर वेबसाइटवर उपलब्ध आहे.

<u>ईमेलची नोंदणी आणि/किंवा बँक खाते अपडेट करणे</u>

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत आणि/किंवा ज्यांनी इलेक्ट्रॉनिक प्रेषणाद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे:

एस्क्रो खातेधारक	दस्तावेजांसह लागू असलेले अनुसुची १ व २ लिंक इनटाईम
	यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in मेलवर किंवा
	कुरियरने सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, एल बी एस. मार्ग,
	विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे भरावेत व दाखल करावे.
डिमॅट धारणा	त्यांनी त्यांचे ई-मेल आणि बँक खाते तपशील डीपीद्वारे विहीत
	प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत.

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

निगण: मुंबई दनांकः २० जून, २०२४

तान्या सानिश कंपनी सचिव